

## **GEECEE VENTURES LIMITED**

209 - 210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021. India Phone : 91-22-4019 8600 • Fax : 91-22-4019 8650 • CIN-L24249MH1984PLC032170

E-mail: gcvl@gcvl.in • Website: www.geeceeventures.com

August 27, 2022

To
The Listing and Compliance
Bombay Stock Exchange Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai - 400 001
Fax No. 91-22-22722039/41/61
Email: corp.relations@bseindia.com

Re: BSE - Scrip Code: 532764

Dear Sir/Madam,

To
The Listing Department
The National Stock Exchange of India Ltd
"Exchange Plaza"
Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051
Fax No. 91-22-26598237/38
cmlist@nse.co.in cmtrade@nse.co.in

Sub: Copies of Newspaper Advertisement for the 38th Annual General Meeting

Pursuant to Regulation 30 and 47 read with Schedule III Part A of the SEBI (LODR), 2015, please find copies of newspaper advertisements published today i.e. Saturday, August 27, 2022 in following newspapers giving information on e-voting and related information of the 38<sup>th</sup> Annual General Meeting of the Company.

NSE: GEECEE

1. Business Standard (National Daily) in English.

entu

Mumba

2. Mumbai Lakshadeep in Marathi.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours truly,

For GeeCee Ventures Limited

Dipyanti Jaiswar Company Secretary

Membership No: A41024

Place: Mumbai Encl: a/a

Regd. Office: 4th Floor, SPIC House,

# **Azad quits Cong, slams** Rahul in letter to Sonia

Says no elections have been held at any level of the party

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 26 August

enior Congress leader Ghulam Nabi Azad on Friday resigned from all party positions, including its primary membership, delivering another blow to the embattled party that has seen a series of leaders leave it.

In a five-page no holds barred letter to Congress president Sonia Gandhi that comes ahead of crucial organisational elections in the party, Azad said he does so with a "heavy heart".

The Congress, he said, has lost both the will and the ability under tutelage of the coterie that runs the AICC to fight for engaged in combating the BJP on various what is right for India, Azad, who is part issues. of the G-23 group seeking change in party, said.

Before starting a 'Bharat jodo yatra', the leadership should have undertaken a 'Congress jodo yatra', the veteran leader said in his letter.

In his letter Azad said that Rahul Gandhi's entry into politics destroyed the consultative mechanism within the party. "All senior and experienced leaders were sidelined and new coterie of inexperienced sycophants started running the affairs of the Party," Azad wrote.

The Party called senior leader Ghulam Nabi Azad's resignation "unfortunate" has come at a time when the party is

UNFORTUNATELY, AFTER THE ENTRY OF SHRI RAHUL GANDHI INTO POLITICS AND PARTICULARLY AFTER JANUARY 2013, WHEN HEWAS APPOINTED AS VICE-PRESIDENT BY YOU, THE ENTIRE CONSULTATIVE MECHANISM, WHICH EXISTED EARLIER, WAS DEMOLISHED BY HIM

Former Congress leader

**GHULAM NABI AZAD** 

"It is most unfortunate and regrettable that this has happened when the entire organisation is engaged in combating the Bhartiya Janata Party on issues of price rise and unemployment," the Congress said.

Party General Secretary Jairam Ramesh also questioned the contents of the letter written by Azad.

"Contents of the letter is not factual, timing is awful," he said.

The 23 leaders who wrote to point out weaknesses in the party were abused, insulted, humiliated, vilified, Azad said.

At no place have elections been held and termed the timing "awful", saying it at any level of organisation, he added while announcing his resignation from

the Congress. The situation in the Congress, he said, has reached a point of no return and now "proxies" are being propped to take over leadership of the party, he said.

Holding the leadership squarely responsible for perpetrating "giant fraud" on the party, Azad said handpicked lieutenants of the AICC were coerced to sign on lists prepared by coterie that runs the organisation.

Meanwhile, the BJP's Jammu and Kashmir unit chief Ravinder Raina said: "Azad's resignation shows there is no internal democracy in the Congress and it runs through a remote control. It also establishes the fact that the Congress only cares for one family and there is no space for other leaders," Raina said.

## Centre submits climate target to UNFCC, eyes net zero by 2070

New Delhi, 26 August

The Centre on Friday submitted its updated 'nationally determined contributions' (NDCs) to the United Nations Framework Convention on Climate Change (UNFCC). This is in line with the commitment made by Prime Minister Narendra Modi at the Conference of Parties (COP26) last year.

The NDCs cover a period up to 2030 and are a step towards the country's long-term goal of reaching net zero by 2070, said the submission by the ministry of environment, forest and climate change (MoEFCC).

The country has submitted eight key NDCs, of which two are updates on our existing targets. India had last submitted its NDC in 2016. The Union Cabinet earlier during the month — approved the country's official NDC submission.

The ministry — in its cover letter to the UNFCC — however, said, India's

### 'Speeding up net-zero goal could add 7% to GDP'

India could add as much as 7.3% to its gross domestic product and create 20 million jobs by 2032 if it moves up the timeline to achieve net zero emissions two decades ahead of its stated target of 2070, according to a new report. Yet, a faster transition will mean it will need \$13.5 trillion in economy-wide investments compared to the \$10.1 trillion it will cost to make the shift by 2070, according to a

NDCs "do not bind it to any sector-specific mitigation obligation and target." It said, India's goal is to reduce overall

emission intensity and improve energy efficiency of its economy over time. This would protect the vulnerable sectors of the economy and segments of the socie-

India has updated its target to reduce emission intensity of its GDP by 45 per cent by 2030, from 2005. It was earlier 30 per cent. It has also updated the target of capacity addition from non-fossil fuel

BLOOMBERG

report by the New York-based Asia Society

Policy Institute that used economic

modeling by Cambridge Econometrics.

Former Australian Prime Minister Kevin

Rudd, Former UN Secretary General Ban Ki-

Moon and Vivek Pathak, head of climate

business for the IFC, released the report in

New Delhi on Friday ahead of meetings

with India's power and foreign ministers.

India said it will achieve about 50 per cent cumulative electric power installed capacity from non-fossil fuel-based energy resources by 2030.

It said this target will be "with the help of transfer of technology and lowcost international finance, including from Green Climate Fund (GCF)."

### ▶ FROM PAGE 1

## Paddy...

"Normal area" is the average covered in the last five years --39.70 million hectares.

The narrowing of the deficit could have an impact on prices, which have risen by 5.5-12 per cent between July 1 and August 15 for some common varieties in select markets of the country.

It could also influence the decisions of a meeting -scheduled for next week -- of a high-powered panel of officials of the Central and state governments.

The meeting will take stock of the progress in sowing and price situation in order to finalise the procurement strategy for the next crop season, which will start on October 1. 2022.

A strong pickup in acreage might also have an impact on any move to impose export restrictions.

India, the world's secondlargest producer and top exporter of rice, commands a 40 per cent share in the global rice trade.

The country exported 21.2 million tonnes in 2021-22. Of that 3.94 million tonnes was basmati.

A Reuters report though said the government might consider imposing some restrictions on export of 100 per cent broken rice, which is less than 20 per cent of the country's total annual rice export. Meanwhile, the data showed that the kharif coverage of all crops also went up during the week ended August 26 and around 104.51 million hectares has been brought under cultivation -- just 1.58 per cent less than in the same period last year.

In Gangetic West Bengal, the data sourced from the Meteorological Department (IMD) shows that the cumulative monsoon deficit between June 1 and August 26 has narrowed to 27

per cent from a high of 46 per ern, eastern and southern cent between June 1 and July

the deficit narrowed from 50 per cent on July 29 to 26 per cent on August 26.

But, at the same, the deficit in other major paddy-growing areas such as Bihar and Uttar Pradesh hasn't reduced much in the past one month. The latest data shows till

August 26, the major states

that showed a deficit in paddy sowing over last year are Jharkhand (-1.05 million hectares), West Bengal (-0.46 hectares), Chhattisgarh (-0.34 million hectares), Uttar Pradesh (-0.26 million hectares), Bihar (-0.24 million hectares), and Odisha (-0.22 million hectares).

"Rainfall levels remain broadly normal, with no material shift in the regional distribution. Still, a potential shortfall in paddy crop sowing and output may create concern, especially for countries importing rice from India," said Rahul Bajoria, managing director and chief India economist at Barclays in a note.

## AM/NS...

It was shortly after the conclusion of the Essar Steel acquisition in December 2019 following an intense legal battle between the two sides.

The settlement is expected to put to rest the ongoing legal dispute over the port assets, which include a 25 MTPA jetty at the all-weather, deep draft bulk port terminal at Hazira, captive and adjacent to AM/NS India's flagship steel plant; a 16 MTPA all-weather, deep draft terminal at Visakhapatnam, Andhra Pradesh; a 12 MTPA deepwater jetty at Paradip, Odisha.

Full ownership of the port assets would ensure seamless connectivity and supply chain security for movement of raw materials and finished goods between AM/NS India's manufacturing facilities in west-

India, as well as for exports, the of the power and transmission Tribunal (NCLT), Ahmedabad. Similarly, too in Jharkhand assets would ensure cost-effective, long-term power supply

> The acquisition assumes significance as AM/NS is ramping up its steel production capacity. The joint venture plans to debottleneck existing operations and achieve 8.8 mt capacity by the

and energy efficiency at

end of 2023. Essar said the deal concluded its planned asset monetisation programme and completed the debt repayment plan of \$25 billion (₹2 trillion), with Indian banks being

almost fully repaid. Rewant Ruia, director, Essar Ports & Terminals Limited, said, "With this deal, which vields a multifold return on our investments. Essar Ports & Terminals has unlocked value for all its stakeholders and will continue to focus on building new and modern core infrastructure

assets in India and overseas."

Prashant Ruia, director, Essar Capital, said, "Essar is now repositioned for growth and resurgence. After consolidating our businesses over the last 4 years, we have now entered the next growth phase, focused on helping build a sustainable energy future that will impact lives and livelihoods for a greener world."

## IBC...

The move, according to tax experts, will set a precedent for matters related to recoveries.

"Since the objective of the IBC is to get recoveries for various stakeholders (including government dues) in a transparent and timely manner or revive the distressed asset, the ruling would help in avoiding fresh tax disputes and provide certainty of taxation," Saurabh Agarwal, tax partner, EY.

The matter pertains to the CBIC claiming its dues after

liquidation proceedings were launched against the firm at company said. The acquisition the National Company Law

> The imported goods of the company were lying in a Customs-bonded warehouse. The CBIC had filed claims for Customs duty due to export obligations not being fulfilled even after the date of the NCLT order of liquidation during May 2019.

> The CBIC wanted to auction the goods. The department had served the recovery notice in July the same year (that is after the liquidation order of the NCLT.

## Liquidity...

The central bank's defence of the rupee through sales of the US dollar amid global growth concerns and steep increases in interest rates by the Federal Reserve has been a major factor that has led to the drain of excess liquidity.

Dollar sales by the RBI suck out rupee liquidity from the banking system.

The latest data showed that the RBI's headline foreign exchange reserves were at \$564.05 billion as on August 19, their lowest levels since October 2020. The reserves fell by \$6.7 billion on a weekly basis as on August 19.

The RBI net sold \$3.7 billion dollars in the spot market in June, the latest available data showed, while it purchased \$2 billion and \$1.9 billion in April and May, respectively, the data

"Since the start of this year, geopolitical uncertainties and back-to-back rate hikes by the Fed have led to the weakening of emerging market currencies including INR. Forex reserves are likely to stay under pressure in the near term as DXY is back to its mid-July highs and oil prices are expected to stay elevated," Ritika Chhabra, economist and quant analyst, Prabhudas Lilladher, said.

More on business-standard.com



#### **INDOCO REMEDIES LIMITED**

#### NOTICE

NOTICE

Notice is hereby given that the Seventy Fifth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, 22nd September, 2022 at 10.30 a.m. IST through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circulars 14/2020 dated 08th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 05th May, 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 19/2021 dated December 8, 2021 and 2/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (McA) and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIRP/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/2022/62 dated May 13, 2022 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) (collectively referred to as Circulars'), to transact the business set out in the Notice of the AGM. The Company has sent the Annuals epond along with the Notice of AGM on 26th August 2022 along with the Notice of AGM on 26th August, 2022, through electronic mode to Members whose ema addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent /Depository Participant accordance with the aforesaid Circulars. The Annual Report along with the Notice of the AGM is also available on the Company's website <a href="https://www.indoco.com">www.indoco.com</a>, website of Link Intime India Private Limited, website of stoc exchanges viz. <a href="https://www.bseindia.com">www.nseindia.com</a> and <a href="https://www.bseindia.com">www.nseindia.com</a>.

In terms of and in compliance with provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India, the Company is providing the "remote e-voting" and "e-voting during the AGM", facility to members to cast their vote electronically on all the resolutions set forth in the Notice of the 75th AGM through electronic voting system of Link Intime India Privat Limited ("LIIPL"). The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means through "remote-voting" or "e-voting at the AGM" is 15th September, 2022.

voting or "e-voting at the AGM" is 15th September, 2022.

The remote e-voting period commences on Sunday, 18th September, 2022 (10:00 a.m. IST) and ends on Wednesday, 21st September, 2022 (05:00 pm. IST). The remote e-voting module shall be disabled by LIIPL thereafter and remote e-voting shall not be allowed beyond the above mentioned date and time. Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through E-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. Once the evote or the resolutions is cast by the members they shall not be allowed to change it. again. Once the e-vote on the resolution is cast by the members, they shall not be allowed to change it subsequently. The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of rem

Any person who becomes a member of the Company after the notice has been sent electronically by the impany, and holds shares as on the cut-off date i.e 15th September, 2022, may go through the instru

mentioned in Note No. 29 of the Notice of 75th AGM to enable them understand the process of obtaining th Login ID/User ID and Password. For the process and manner of "remote e-voting" and "e-voting during the AGM", Members may go through the instructions mentioned in Note No. 27 and 30 (C) of the Notice of 75th AGM.

For queries relating to remote e-voting and joining the AGM through VC/OAVM please call on 022 -4918 6000 or refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in. under Help section or send an email to enotices@linkintime.co.in In case of Individual shareholders/ members holding securities in demat mode have any technical issu

ı	elated to login through Depository i.e. NODE, CDOE, they may contact the respective helpdesk given below.			
	Login type	Helpdesk details		
	Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30		
	Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542-43.		

Members who are holding shares in physical form or whose email addresses are not registered with the Company can cast their vote through remote e-voting or through the e-voting at the time of the meeting in the manner and following the instructions as mentioned in the notes section of the Notice dated 07th June, 2022 convening the 75th AGM or refer the earlier Public Notice of AGM published in this newspaper on 22nd Augus

Members who have not registered their email ids can get the same registered with the Company in the mann and following the instructions as mentioned in the notes section of the Notice dated 07th June, 2022 conveniu the 75th AGM or refer the earlier Public Notice of AGM published in this newspaper on 22nd August, 2022. The Annual Report of the Company along with the Notice of the AGM is available on the website of t

#### Sicagen India Limited CIN: L74900TN2004PLC053467

Sicagen

#### No.88, Mount Road, Guindy, Chennai-600032 Website: www.sicagen.com / E-mail: companysecretary@sicagen.com Ph: 044 4075 4075

**PUBLIC NOTICE TO SHAREHOLDERS** It is hereby informed that the 18th Annual General Meeting (AGM) of the Company will be convened on Tuesday, 27th September, 2022 at 02:30 p.m. (IST) through Video Conference (VC) in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI) circulars issued from time to time, without out in the Notice of AGM.

The Notice of the 18th AGM and the Annual Report for the year 2021-22 will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Compan or with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with MCA and SEBI Circulars. Members can join and participate in the AGM through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) only. Members participating through the VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice will also be made available on the website of the Company viz, www.sicagen.com and also on the website of Bombay Stock Exchange Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) (agency for providing Remote e-voting services) a www.evotingindia.com

Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company / Depository can update their e-mail id and other details by sending scanned copy of the following documents by email to investor@cameo.com

a) Request for registration/ change of the information shall be submitted in Form ISR-1 as prescribed by SEBI which is available in the website of the Company under the following ink https://sicagen.com/wp-content/uploads/2022/01/Investor-Service-Request-Physical-Shares.pdf to the RTA and other required documents

#### b) self-attested copy of PAN; and

c) self-attested copy of Driving Licence / Passport / Bank Statement / AADHAR supporting the registered address of the Member

Members holding shares in physical form and who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means ("Electronic Bank mandate"), can register their Electronic Bank mandate to receive dividends directly into their bank account electronically, by sending the following details documents (in addition to the documents mentioned above by e-mail to investor@cameo.com; cameo@cameoindia.com

- a) Name and branch of the Bank in which dividend is to be paid and bank account type b) Bank account number allotted by your bank after implementation of Core Banking
- c) 11 digit IFSC code; and
- d) Self-attested scanned copies of cancelled cheque leaf bearing the name of the

Members holding shares in demat form are requested to update their e-mail address wit Members holding equity shares of the Company in physical form are requested to kindly

The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the MCA and SEBI Circulars as stated above.

By Order of the Board Ankita Sharma. S Date: 27 08 2022

#### **HCL INFOSYSTEMS LIMITED**

CIN: L72200DL1986PLC023955

Regd. Office: 806, Siddhartha, 96, Nehru Place, New Delhi-110 019 Corporate Office: A-11, Sector – 3, Noida - 201301 (U.P) Tel: + 91-120-2520977, 2526518/519, Fax: +91 120 2523791 Email: cosec@hcl.com, Website: www.hclinfosystems.in

# NOTICE OF THE 36<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/ OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

This is in continuation to our earlier communication dated 18th August, 2022, whereby the nembers of HCL Infosystems Limited ("the Company") were informed that i compliance with the provisions of the Companies Act, 2013 (**"the Act"**) and Rules frame thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ["SEBI(LODR) Regulations"] read with General Circular nos. 14/2020, 17/2020 20/2020, 02/2021, 21/2021 and 2/2022 dated 8" April 2020, 13" April 2020, 5" May 2020 20/2020, 02/2021, 2/1/2021 and 5<sup>th</sup> May 2022 respectively issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") read with the SEBI Circulars Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 12<sup>th</sup> May 2020, 15<sup>th</sup> January 2021 and 13<sup>th</sup> May 2022 ("SEBI Circulars"), the Board of Directors of the Company has decided to convene the 36° AGM of the Company on Wednesday, 21" September, 2022 at 10:00 AM through Video Conferencing (**"VC"**) / Other Audio Video Means (**"OAVM"**) facility, to transact the businesses as set out in the AGM Notice.

The MCA Circulars read SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13" May 2022, has dispensed with the requirement of sending the physical copies of the AGM Notice and Annual Report to the members. Accordingly, the notice of 36th AGM and Annual Report of the Company for the Financial Year ended March 31, 2022, along with the login details for joining the 36th AGM through VC/ OAVM facility including e-voting has been sent on 26<sup>th</sup> August, 2022 through e-mail to all those members whose e-mail addresses were registered with the Company or Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants (DPs) and the same are also available on the Company's website <a href="https://www.hclinfosystems.in">www.hclinfosystems.in</a> and stock exchange's website www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") www.evoting.nsdl.com, the agency appointed for facilitating e-voting (including remote e-voting) for the AGM.

n compliance with the provisions of Section 108 of the Act read with the Companie (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, Secretarial Standard–2 issued by the Institute of Company Secretaries of India and MCA Circulars, the Members are provided with the facility to cast their vote electronically through remote e-voting and e-voting services, provided by NSDL on all resolutions set forth in the Notice of the 36th AGM.

The remote e-voting shall commence on Sunday, 18th September 2022 (09:00 AM) IST and end on Tuesday, 20th September 2022 (05:00 PM) IST. During this period, Members may cast their vote electronically. Thereafter, the remote e-voting module shall be disabled by the NSDL for voting. The remote e-voting shall not be allowed beyond the said

The Members who have casted their votes by remote e-voting may also join the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through e-voting facility available during the AGM.

Once the Members cast vote on a resolution, the Members shall not be allowed to change t subsequently. Detailed instructions for remote e-voting, joining the AGM and e-voting during the AGM is provided in the Notice of 36th AGM. Mr. Vineet K. Chaudhary, partner of VKC & Associates, Practicing Company Secretary (Membership No. F5327), failing him, Mr. Mohit K Dixit, Practicing Company Secretary

Membership No. A49021) have been appointed as Scrutinizer by the Company to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manne The voting rights of Members shall be in proportion to the equity Shares held by them i the paid-up equity Share capital of the Company as on Wednesday, 14th September, 2022 "Cut-off date"). A person, whose name is recorded in the Register of Members or in the

Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date sha only be entitled to join the AGM, avail the remote e-voting and e-voting facility during the AGM. A person who ceases to be a Member as on cut-off date should treat his Notice fo Any person, who acquire Shares and become member of the Company after the date o electronic dispatch of the Notice of 36th AGM and holding Shares as on the cut off date

may obtain the Login ID and password by following the instructions as mentioned in the Notice of 36th AGM or sending a request to <a href="evoluting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a>. However, if he/she is already registered with NSDL for e-voting, then he/she can use his/ her existing user ID and password to cast their vote.

If you have not registered your e-mail address with the Company/ DP, you may please follow the below instructions for obtaining the login details for e-voting:

Please send a request to Alankit Assignments Limited, Registra and Share Transfer Agent to the Company at info@alankit.com o contact the Company at Cosec@hcl.com providing their name, foli no, scanned copy of share certificates (Front and Back), self attested scanned copy of PAN card and Aadhar Card in support for registering their e-mail addresses.

Demat Holding Please contact your DPs and register your e-mail address in you demat account, as per the process advised by your DPs.

102 0990; 1800 22 4430.

Date: 26th August 2022

Place: Noida

Further, pursuant to the provisions of Section 91 of the Act and the Rules framed thereunder and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 16th Septembe 2022 to Wednesday, 21st September, 2022 (both days inclusive) for the purpose of The result of voting will be declared within two working days from the conclusion of the

AGM i.e., on or before 23<sup>rd</sup> September, 2022 and results so declared along with the consolidated scrutinizer's report will be placed on the Company's website (www.hclinfosystems.in) and NSDL's website (www.evoting.nsdl.com). The results shal also be immediately forwarded to the BSE Limited and NSE, Mumbai. n case of any clarification(s)/grievance(s) connected with the e-voting, please visit Help & Frequently Asked Questions (FAQs) - Shareholders and e voting user manual Shareholders, available at the downloads section of www.evoting.nsdl.com or contac

Ms. Soni Singh Assistant Manager Email id – <u>evoting@nsdl.co.in</u> Contact Number – 1800 For and on behalf of

HCL Infosystems Limited Komal Bathla

**Company Secretary and Compliance Officer** 

### **GEECEE VENTURES LIMITED**

CIN - L24249MH1984PLC032170

Regd. Office: 209-210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman point, Mumbai- 400 021. Telephone: 022-40198600; Fax: 022- 40198650, E-mail Id: geecee.investor@gcvl.in; Website: www.geeceeventures.com

## NOTICE OF THE THIRTY EIGHT (38<sup>TH</sup>) ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Thirty Eight (38th) Annual General Meeting ("AGM") of GeeCee Ventures Limited 'Company") will be held on Wednesday, September 21, 2022 at **04:00 PM IST** via Video Conference / Other Audio Visual Means "VC/OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ("ACT") read with General circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 39/2020, 2/2021 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, December 31, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Securities and Exchange Board of India ("SEBI") circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2021/11 dated January 15, 2021 and circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 May 13, 2022 and SEBI (Listing Obligations and Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing **Regulations")** to transact the business as set out in the notice convening the ("AGM").

In compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, he Notice of the AGM along with the Integrated Annual Report for the financial year 2021-22 will be sent only by e-mail to those members whose email addresses are registered with the Company/Depositories Participants ("DP's")/Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Private Limited ("RTA").

The Notice of the AGM and the Integrated Annual Report for the financial year 2021-22 will also be made available on the website of the company at www.geeceeventures.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and www.nseindia.com respectively and on the website on the service provider engaged by the Company i.e. National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com

Members can attend and participate in the ("AGM") only through ("VC/OAVM") the details of which are provided by the Company in the Notice of the ("AGM") Accordingly, please note that, no provision has been made to attend and participate at the 38th AGM of the Company by members in person. Members attending the Meeting through ("VC/OAVM") shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the

#### Manner of registering/updating email addresses to receive Notice of AGM along with Integrated Annual Report:

In case members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) ("DP's") and in respect of shares held in physical orm by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"), Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai- 400 083 or may write to Company Secretary at geecee.investor@gcvl.in

In case of any queries write an email at evoting@nsdl.co.in or contact NSDL team Anubhav at the following Tel no. 1800-222-990 who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at the above mentioned email address or the registered office address.

The procedure and instructions for joining ("AGM") through ("VC/ OAVM") and detailed procedure and instructions for casting votes hrough remote e-voting or e-voting during the AGM for all Members (including the Members holding shares in physical form/ whose email addresses are not registered with the ("DPs")/ ("Company")/("RTA") are stated in the Notice.

Kindly note that pursuant to ("SEBI") Circular no. SEBI/HO/ MIRSD/MIRSD RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021, It has been made mandatory for shareholders holding shares of the Company in physical form, to furnish PAN, KYC details and Nomination details to the ("Company")/ ("RTA") and if the above details are not furnished by March 31, 2023, the

concerned shares shall be frozen by the RTA. Members are also requested to furnish/update valid PAN to the RTA. In this connection, the following forms as notified by SEBI, can be downloaded from the Company's website at https://www.geeceeventures.com/investor-relation/download-

- 1. Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes/updation thereof);
- Form ISR-2 (Confirmation of Signature of shareholders by their
- 3. Form SH-13 (Nomination form)

For GeeCee Ventures Limited

Place: Mumbai Dipyanti Jaiswar Date : August 26, 2022 **Company Secretary** 

## आदित्य ठाकरेंवर किरीट सोमय्यांचा एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

मुंबई, दि.२६ : विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर भाजपाच्या नेतेमंडळींनी मुंबईत शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मढमधील स्टुडिओला भेट देऊन पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार अरन्तम शेख यांच्यावर तब्बल एक हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. नियमात बसत नसताना देखील आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी मुंबईचे पालकमंत्री असताना या

स्ट्रडिओच्या बांधकामाला परवानगी दिली आणि त्यातून र-टुडिओचं व्हॅल्युएशन असलेल्या एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या १ हजार कोटींच्या घोटाळ्याचं प्रात्याक्षिक आपण बघत आहोत. कोणत्याही पर्यावरण कायद्यात, सीआरझेड कायद्यात

सीआरझेड एक,

दोन विकास

क्षेत्रात अशा

बांधकामाची

परवानगी देता

येत नाही. जुलै

आदित्य ठाकरे

आणि अस्लम

शेख यांनी या

होती. इथल्या

२८ स्टुडिओंच्या

मूल्यांकन एक

आहे. त्यावेळी

परवानगी

संपली होती.

पण आदित्य

ठाकरे आणि

अस्लम शेख या

दोघा मुंबईच्या

पालकमंत्र्यांनी

दादागिरी केली

जुलै २०२१

परवानगी

देखील हे

म्हणाले.

संपल्यानंतर

बांधकाम तोडलं

नाही, असं किरीट

सोमय्या यावेळी

मध्ये तात्पुरती

भ्रष्टाचारी पद्धतीने

हजार कोटी इतकं

बांधकामाचं

जागेला भेट दिली

२०२१ मध्ये

ओटीस ॲलेव्हेटर कंपनी (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:यु२९१५०एमएच१९५३पीएलसी००९१५८ नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, मॅग्नेस टॉवर, माईंडस्पेस, मालाड लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४, महाराष्ट्र. द्र.:९१-२२-२८४४९७००/६६७९५१५१, फॅक्स:९१-२२-२८४४९७९१, वेबसाईट:www.otis.com

(कंपनीचे समभागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता) गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांश हस्तांतरणाकरिता सूचना

कंपनीच्या भागधारकांना कंपनी कायदा २०१३ (सदर कायदा) च्या कलम १२४(६) च्या तरतुदी आणि गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम, २०१६, वेळोवेळी सुधारितप्रमाणे विहित नियमानुसार सूचना देण्यात येत आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या विद्यमान तरतुदीनुसार वित्तीय वर्ष २०१४-२०१५ चे देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांश हे लाभांश २३ सप्टेंबर, २०१५ रोजी घोषित झाल्यापासून ७ सलग वर्षांचा कालावधीमुळे आणि अद्यापी दावा न केल्याचे राहिल्याने व न दिल्याच्या कारणास्तव ३० **ऑक्टोबर, २०२२** रोजी गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणे आवश्यक आहे. अशा संबंधित भागधारकांचे व आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास देय लाभांशाचे संपुर्ण तपशील https://www.otis.com/en/in वेबसाईटवर कंपनीने अपलोड केले आहे.

भागधारकांना कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड/कंपनीकडे खातेधारक म्हणून भागधारकाचे प्रथम नाव नमुद असलेले मुळ रद्द केलेला धनादेशासह वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारकांनी किंवा अद्यायावत बँक खाते तपशिलासह क्लायंट मास्टर यादीचे स्वसाक्षांकीत प्रत डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारकांनी लेखी स्वरुपात त्यांचे दावा न केलेले लाभांशावर दावा करावा. कृपया नोंद असावी की, लाभांशावर दावा करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर, २०२२ आहे. सदर तारखेपर्यंत लाभांशावर दावा न केल्यास कंपनीकडून नियमानुसार पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ प्राधिकरणाच्या नावे संबंधित भागधारकाद्वारे धारण दावा न केलेले लाभांश हस्तांतरणाची प्रक्रिया कंपनीकडून सुरू केली जाईल.

कृपया नोंद असावी की, सदर नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर केलेले दावा न केलेल्या लाभांशसंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.

भागधारकांनी नोंद घ्यावी की. आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश तसेच अशा शेअर्सवरील आलेला सर्व लाभ यावर नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून www.iepf.gov.in वेबसाईटवर उपलब्ध ई-नमुना आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करून त्यावर पुन्हा दावा सांगता येईल आणि नमुना आयईपीएफ-५ मध्ये विहित आवश्यक दस्तावेजांच्या प्रतींसह कंपनीची नोंदणीकृत कार्यालयात स्वाक्षरी केलेल्या वास्तविक प्रती (कंपनीकडे नोंद नमुना स्वाक्षरीनुसार)

भागधारकांना याबाबत काही प्रश्न असल्यास कृपया संपर्क श्रीमती ऋतिका पवार, कंपनी सचिव आणि संपर्क तपशील ७२०८८४९५६२ किंवा rutika.pawar@otis.com वर ई-मेल करावा किंवा त्यांचा पत्रव्यवहार कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. रोड, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८९ येथे दुर::+९१-२२-४९१८६२७०, फॅक्स:+९१-२२-४९१८६०६०, ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in वर कळवावे.

ओटीस ॲलेव्हेटर कंपनी (इंडिया) लिमिटेडकरिता

(क्षेत्रिय अधिकारी)

सही/-ऋतिका पवार ठिकाण: मुंबई कंपनी सचिव

दिनांक: २५ ऑगस्ट, २०२२

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड (डी.पी. जिंदाल ग्रुप कंपनी)

सीआयएन : एल९९९९एमएच१९८८पीएलसी०८०५४५ **नोंदणीकृत कार्यालय:** पाईप नगर, गाव- सुकेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड, तालका रोहा. जि. रायगड - ४०२१२६, महाराष्ट्र. दर.क्र. ०२१९४-२३८५११: ई-मेल: secretarial@mahaseam.com; वेबसाईट: www.jindal.com : **कार्यालय:** प्लॉट क्र.३०, संस्थात्मक सेक्टर ४४, गुरुग्राम-१२२००३, (एचआर अंतरिम कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र.१०६, संस्थात्मक सेक्टर - ४४, गुरुग्राम-१२२००३ (एचआर)

### कंपनीच्या ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

कंपनी कायदा, २०१३ ('कायदा') आणि त्याअंतर्गत केलेले नियम आणि सेबी(लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून, सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २० /२०२०, ०२/२०२१, २०/२०२१, २१/२०२१ आणि २/ २०२२ दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, डिसेंबर ८, २०२१, डिसेंबर १२४, मे ५, २०२२ अनुक्रमे सहकार मंत्रालयाने (एमसीए परिपत्रके) जारी केले आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ('सेबी परिपत्रक') द्वारे जारी केलेले १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि १३ मे २०२२ रोजीचे परिपत्रक **महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड**च्या सदस्यांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') बुधवार, २१ सप्टेंबर २०२२ रोजी स.११:३० **वा. (भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्याच्या हेतुसाठी

एमसीए परिपत्रके आणि सेबीच्या परिपत्रकांनुसार, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वित्तीय विवरणे आणि संचालक मंडळ आणि लेखापरीक्षकांचे अहवाल आणि इतर कागदपत्रे त्यांच्याशी संलग्न करणे आवश्यक आहे (एकत्रितपणे 'वार्षिक म्हणून संदर्भित अहवाल') केवळ इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) मध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जाईल. एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि सहभागाची पद्धत एजीएमच्या सचनेत प्रदान केली आहे

ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केले आहेत आणि त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत नाहीत, त्यांना विनंती आहे की, सदस्यांनी त्यांचे नाव नमद केलेल्या रीतसर स्वाक्षरी केलेल्या पत्राची स्कॅन केलेली प्रत, संपूर्ण पत्ता, फोलिओ क्रमांक, कंपनीकडे असलेल्या समभागांची संख्या आणि पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत आणि खालीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत उदा. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, युटिलिटी बिल किंवा इतर कोणतेही सरकारी दस्तऐवज, वार्षिक अहवाल २०२१-२२ प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे नोंदणीकृत सदस्यांच्या पत्त्याच्या पुराव्याच्या समर्थनार्थ एजीएम सूचनेसह secretarial@mahaseam.com किंवा rta@alankit.com वर ईमेल पाठवून त्यांचे ई-मेल पत्ते लवकरात लवकर नोंदवावेत.

डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदारासोबत त्यांचा ईमेल पत्ता अपडेट करू शकतात. भागधारक त्यांचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर नोंदणी करण्यासाठी कोणत्याही स्पष्टीकरणाच्या बाबतीत कंपनीशी त्याच्या कॉर्पोरेट कार्यालयात संपर्क साध शकतात एनईसीएस सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य विहित फॉर्ममध्ये त्यांच्या एनईसीएस आदेशासह कंपनीला अधिकृत करू शकतात, जे कंपनीच्या www.jindal.com या वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकतात आणि एनईसीएस मार्फत ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत नवीनतम लाभांश देण्याच्या विनंत्या पाठवल्या जाव्यात आणि डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य ज्यांना एनईसीएस सुविधेचा लाभ घ्यायचा आहे, ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींना विहित स्वरूपात आदेश पाठवू शकतात.

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तिच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सविधा परवत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील प्रदान करत आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगद्वारे मत देण्याची तपशीलवार प्रक्रिया प्रदान करण्यात आली आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार, कंपनीने वित्तीय वर्ष २०२१-२२ साठी लाभांश मिळविण्यासाठी पात्र सभासद निश्चित करण्याच्या उद्देशाने ८ सप्टेंबर २०२२ ही नोंद तारीख निश्चित केली आहे आणि ती सूचना देखील कंपनीची वेबसाइट www.jindal.com वर उपलब्ध आहे.

वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजे www.jindal.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच www.nseindia.com आणि www.bseindia.com वर टाकली जाईल

> महाराष्ट्र सिमलेस लिमिटेडकरिता सही/-

> > राम जी निगम

कंपनी सचिव

दिनांक : २६ ऑगस्ट २०२२ JINDAL

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R. A. E. & Dr. R. SUIT NO.91 OF 1982

Shri Radhakrishna Pundalik Sagle (since deceased)
Shri Hemant Radhakrishna Sapale as heir and legal representative of deceased)
late Shri Radhakrishna Pundalik Saple, Adult, Indian Inhabitant, r/o Parvati Niwas,
3 rd Fl., 10, Mahant Road Ext., Vile Parle (E), Mumbai 57, Mobile No. 8879002509). Plaintiff

Shri Lalii Hansrai Sayla (since deceased)

Shri Lalii Hansraj Savia (since deceased)
1 (a) Shri Bharat Lalji Savia,
1 (b) Shri Jayesh Lalji Savia,
as heir and legal representative of deceased late Shri Lalji Hansraj Savia,
Adult, Indian Inhabitant, trading at Shop No.1, Pundalik Niwas, Paranjape
"B" Scheme Road No.1, Vile Parle (East), Mumbai 400057.

B Scheme Road No.1, Ville Partle (East), Mumbai 400057.

3. Mr. Sivam Jayantibhai Darji,
Indian Inhabitant, aged about 23 years, Occ.: Business, r/o Room No.32,
Achota Pande Chawl, S. V. Road, Ambawadi, Dahisar (E), Mumbai 400068
and carries on Trading business at Shop No.1, Pundalik Niwas, Paranjape
"B" Scheme Road No.1, Ville Partle (E), Mumbai 400057. Mr. Suresh Yadav

4. Mr. Jouesh Fadav, Indian Inhabitant, aged about 40 years, Occ.: Business, r/o Not Known and carries on Trading business at Shop No.1, Pundalik Niwas, Paranjape "B" Scheme Road No.1, Vile Parle (East), Mumbai 400057. Mr. Jayantibhai Vitthalbhai Darji,

Mr. Jayantuonal vittnational Darij, Indian Inhabitant, aged about 58 years, Occ.: Business, r/o Room No.32, Achota Pande Chawl, S. V. Road, Ambawadi, Dahisar (E), Mumbai 400068 and carries on Trading business at Shop No.1, Pundalik Niwas, Paranjape "B" Scheme Road No.1, Vile Parle (E), Mumbai 400057.
 Mobile Nos. 9768459636 / 7045714396

The Defendant Nos.3 and 4 abovenamed Whereas the Plaintiff abovenamed has instituted the suit against Defendants praying therein the he Defendants be decreed and ordered to handover quite vacant and peaceful possession of the sai shop No.1 at "Pundalik Niwas", Paranjape "B" Scheme Road. No.1, Vile Parle (East), Mumbai 40005

You are hereby warned to appear in this court in person or by pleader duly instructed of 29 th August, 2022 at 2:45 p.m. in the Court Room No.36 to show cause against the application failing wherein, the said application will be heard and determined ex-parte.

Given under the seal of the Court, this 8 th August, 2022

(M. K. Shringan Dated 23/08/2022 Additional Registra

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. नरेंद्र अन्नराज जैन हे फ्लॅट क्र. १०२. १ला मजला विंग, क्षेत्रफळ ४६० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, रजनिगंधा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, मिस्कीटा नगर, दहिसर पूर्व, मुंबई-४०००६८ यापुढे सदर फ्लॅट या जागेचे कायदेशीर मालक आहेत आणि सदर फ्लॅटबाबत सर्व अधिकार, हक्क व हितधारक आहेत आणि भागप्रमाणपत्र क्र.०२ नुसार अनुक्रमांक ०६ ते १० (दोन्ही समाविष्ट) धारक रजनिगंधा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (सदर सोसायटी) द्वारे रु.५०/- प्रत्येकीचे दर्शनी मुल्याचे ५ शेअर्सचे (सदर शेअर्स) धारक आहेत

रजनिगंधा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे श्री. नरेंद्र ए. जैन यांच्या नावे फ्लॅट क्र.१०२ ए विंगबाबत भागप्रमाणपत्र क्र.०२ नसार अनक्रमांक ०६ ते १० (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/ - प्रत्येकीचे दर्शनी मुल्याचे ५ शेअर्स वितरीत मुळ भागप्रमाणपत्र हरवले आहे आणि याबाबत २६ ऑगस्ट, २०२२ रोजी दहिसर पोलीस ठाणे येथे लापता नोंद क्र.२८४८८/२०२२ नुसार एन.सी. नोंद करण्यात आली आहे.

कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतरण, तारण (तत्सम किंवा अन्य प्रकारे) अदलाबदल, वारसाहक्क, भाडेपट्टा, मालकी हक्क, वहिवाट, कायदेशीर हक्क, परवाना, बक्षीस मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा बोजा किंवा अन्य जप्ती स्वरुपात कोणताही दावा, आक्षेप अधिकार किंवा हित अमल्याम त्यांनी लेखी स्वरूपात कागटोपत्री पराव्यांमह लेखी स्वरूपात रजिस्टर्ड पोस्ट एडीने माझ्या खाली नमुद केलेल्या पत्त्यावर त्यांच्या सदर मालमत्तेचे अधिकारबाबत आणि सदर मालमत्ताचे हस्तांतरणाबाँबत आक्षेप/दाव्याचे पुष्ठचर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथा वर विहित कालावधीत जर कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास उचित अशिलास सदर मालमत्तामधील अधिकार खरेदी करण्याचे दायित्व असेल आणि हस्तांतर अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय पर्ण केले जाईल आणि दावा. असल्यास सोडून दिला आहे किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल. मालमत्तेची अनुसूची

फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, ए विंग, क्षेत्रफळ ४६० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, रजनिगंधा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, मिस्कीटा नगर, दहिसर पूर्व, मुंबई-४०००६८, जमीन सीटीएस क्र.११४९, गाव दहिसर व तालका बोरिवली

श्री. प्रशांत ए. राणे वकील, उच्च न्यायालय चेंबर: कार्यालय क्र.०२, १ला मजला, गिरनार टॉवर, ठिकाण: मुंबई एस.व्ही. रोड, कावेरी गोल्डच्या वर, दहिसर पोलिस

ठाणे समोर, दहिसर (पर्व), मंबई-४०००६८

GĐ

दिनांक: २७.०८.२०२२

जीसी व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन: एल२४२४९एमएच१९८४पीएलसी०३२१७० नोंदणीकृत कार्यालय: २०९-२१०, २रा मजला, आर्केडिया इमारत, १९५, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्र.क्र.:०२२-४०१९८६००, फॅक्स: १२२-४१९८६५०, वेबसाईट:www.geeceeventures.com ई-मेल:geecee.investor@gcvl.in

## अडतीसाव्या (३८व्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. जीसी व्हेन्चर्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.४.००वा.(भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ३९/२०२०, ०२/२०२१ व ०२/२०२२ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, ३१ डिसेंबर, २०२०, १३ जानेवारी, २०२१ व ५ मे, २०२२ आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे. २०२२ (सेबी परिपत्रके) सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार होणार आहे. वर्षाच्या एकात्मिक वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना केवळ त्या सदस्यांना ई-मेलद्वारे पाठविली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीज सहभागींकडे (डीपी)/निबंधक आणि शेअर टान्सफर एजंट उदा. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) नोंदणीकृत आहेत.

एजीएम सूचना व एकत्रित वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२१-२२ हे कंपनीच्या www.geeceeventures.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज अँड डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

सदस्य फक्त (व्हीसी/ओएव्हीएम) द्वारे (एजीएम) उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात ज्याचा तपशील कंपनीने (-एजीएम) च्या सूचनेमध्ये प्रदान केला आहे, कृपया लक्षात ठेवा की, कंपनीच्या ३८व्या एजीएममध्ये सदस्यांनी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची आणि सहभागी होण्याची कोणतीही तरतूद केलेली नाही. (व्हीसी/ओएव्हीएम) द्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना कंपनी कायदा, २०९३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली

एकत्रित वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नसेल त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) मार्फत डिपॉझिटरीकडे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्य संदर्भात आणि वास्तविक शेअर्सच्या संदर्भात कंपनीचे रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट (आरटीए), लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३ यांना पत्र लिहन नोंदणी करण्याची विनंती केली जाते किंवा कंपनी सेक्रेटरी यांना geecee.investor@gcvl.in वर लिह् शकता.

कोणत्याही शंका असल्यास evoting@nsdl.co.in वर ईमेल लिहा किंवा एनएसडीएल टीम अनुभव यांच्यासह खालील दुरध्वनी क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क साधावा, जो इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करेल. सदस्य वर नमूद केलेल्या ईमेल पत्त्यावर किंवा नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर कंपनी सचिवांना देखील लिह् शकतात.

व्हीसी/ओएव्हीएम) द्वारे (एजीएम) सामील होण्याची प्रक्रिया आणि सूचना आणि वास्तविक स्वरुपात शेअर्स धारण करणे/ज्यांचे ईमेल पत्ते (डीपी)/(कंपनी)/ (आरटीए) मध्ये नोंदणीकृत नाहीत अशा सर्व सदस्यांसाठी (सदस्यांसह) एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे मते देण्यासाठी तपशीलवार प्रक्रिया सूचनेमध्ये नमृद आहे.

कृपया नोंद घ्या की (सेबी) परिपत्रक क्र.SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/ P/CIR/2021/655 दिनांक ३ नोव्हेंबर, २०२१ रोजी वास्तविक स्वरूपात कंपनीचे शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांसाठी पॅन, केवायसी तपशील आणि नामांकन तपशील (कंपनी)/(आरटी) यांना सादर करणे अनिवार्य केले आहे. आणि वरील तपशील ३१ मार्च, २०२३ पर्यंत न दिल्यास, आरटीएद्वारे संबंधित शेअर्स गोठवले

सदस्यांना आरटीकडे वैध पॅन सादर/अपडेट करण्याची विनंती केली जाते. य संदर्भात, सेबीने अधिसूचित केल्यानुसार खालील फॉर्म कंपनीच्या https:// <u>www.geeceeventures.com/investor-relation/download-</u> forms.aspx या वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकतात

१.फॉर्म आयएसआर-१ (पॅन नोंदणी, केवायसी तपशील किंवा त्यातील बदल/ अपडेशनसाठी विनंती);

.फॉर्म आयएसआर-२ (भागधारकांच्या त्यांच्या बँकरच्या स्वाक्षरीची पृष्टी); ३.फॉर्म एसएच-१३ (नामांकन फॉर्म)

जीसी व्हेन्चर्स लिमिटेड सही/ दीपयंती जयस्वार तिकाण: मुंबई दिनांक: २६ ऑगस्ट, २०२२ कंपनी सचिव

**PUBLIC NOTICE** This is to inform the General Public at large tha my client **Mrs. NUTAN SATYAPAL SAINI,** 102 A-9 ANURADHA SHANTI NAGAR CHS ITC ector No. 6, Shanti Nagar, Miraroad (Eas

hane - 401107 has been lost / misplaced the Original **"AGREEMENT FOR SALE"** dated 19 02-1992 of flat No. 102, A-9, ANURADH*i* Shanti Nagar CHS LTD, Sector No. ( Shanti Nagar, Miraroad (East) Thane 401107, executed between Mrs. ROSHAN HANSANALI ZAVERI & Mr. HANSANALI H ZAVERI to Mr. YASPAL SINGH & Mrs KRISHNA KUMARI on Rs 10/- stamp paper All person are hereby informed not to deal o carryout any transaction with anyone on th basis of the said missing documents. If an being carried out, kindly inform the undersigne n writing / contact within 10 days from th present. My client already register FIR No 0281/2022 (Lost Property Registration) at Nay 0281/2022 (Lost Property Registration) at Nay Nagar, Miraroad Police station. Any person ( found these papers and any person (s) claimi any rights, interest having any objection ma inform the undersigned in writing / contact

> **RAJESH BOTHRA (ADVOCATE** BOTHRA LAW CONSULTANCY 03, C-36, Sector No. 5 Shanti Nagar Miraroad (East) -Than Maharashtra Mob : 981956596 email : advocaterajeshbothra@gmail.con

rithin 10 days from this present.

जाहीर सूचना जाहिरि सूचन।
माझे अशील श्रीमती साधना मुनिल नायक यांच्या वतीने
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की,
मुळत: श्री. सुनिल एस. नायक हे फ्लंट क्र.बी-१४, अरा
मजला, मरोठ मपुर कोहीसील, मुझु अग्राय्टेंस, फिलीटरी
रोड, मरोठ मरोशी रोड, मरोठ, अंथेरी (पूर्व), मुंबई80004९, क्षेत्रफळ सुमारे ४०३ ची.फु. बिल्टअप क्षेत्र,
मंत्रीम सीटीएस क्र.२४१/श्री, गाव मरोठ, तालुका अंथेरी,
नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनार या नार्यणा जिल्हा व उपाजल्हा मुबद्ध शहर व मुबद्ध उपनार या जागेचे काबदेशीर मालक होते जी त्यांनी श्री. बी.ए. मेहता व श्रीमती झरीन बी. मेहता यांच्याक दून दिनांक २२.०६.१९८७ रोजीचे करारानामानुसार खरेदी केले होते. असे की, सदर श्री. सुनिल एस. नायक यांचे ०२.०१.१९९४ रोजी निधन झाले, त्याच्या पञ्चात त्यांची पत्नी श्रीमती साधना सुनिल नायक आहेत. सदर स्वर्गीय श्री. सुनिल एस. नायक यांचे निधनांनरत त्यांची पत्नी यांनी दिनांक नायक याच ानधनानतर त्याचा परना याना दिनाक रू. (०.८). २००९ रोजीच देसावोज क्र. वीडीआर-१/६६४/१९९५ नुसार नोंदणीकृत दिनांक २३.०२.१९९५ रोजीचा निश्चित करारनामा नांद केला. नेक्डाणासून माझे अशील श्रीमती साधना सुनिल नायक यांच्याकडे सदर फ्लॉटचा कायदेशीर एकमेच मालक म्हणून वापर व विह्वाटीचा अधिकार आहे. असे की, माझे अशील श्रीमती साधना सुनिल नायक यांना भावी खरेदीदाराकडे सदर फ्लॉट विक्री/इस्तांग करणायुवाची चडका आहे , स्तांतर करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस/पक्षकारास/कायदेशीर वारसटारास प्रतिनिधीस सदर फ्लॅट किंवा भागावर काही प्रतिकुल दाव केंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात माझ्याकडे माझ्या अशिलाकडे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसा कळवावे. अन्यथा दावा विचारात घेतला जाणार नाही. ठिकाणः मुंबई दिनांकः २४.०८.२ शैलेश कुमार मिश्रा (वकील उच्च न्याया दिनांक: २४.0८.२0२

कार्यालयः ८१९, ८वा मजला, डी विंग, जय हनुमा नगर कोहौसो., कामगार स्टेडियम समोर, एस.बी. रोड दादर (प.), मुंबई-४०००२८

गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड ज्वेलरी लिमिटेड

सीआयएन:एल३६९१२एमएच१९९०पीएलसी०५८७२९ नोंदणीकृत कार्यालय: जी–३०, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स–३, सिप्झ, अंधेरी पुर्व, मुंबई–४०००९६ दूर.:०२२-२८२९०१५५/५६, ई-मेल:cs@golkunda.com, वेबसाईट:www.golkunda.com

कंपनीचे सर्वसाधारण (समभाग) भागधारकांना सूचना विषयः गंतवणकतार शिक्षण व संरक्षण निधी यामध्ये कंपनीचे सर्वसाधारण (समभाग)

गुंतवणूकदार शिक्षाण व संरक्षाण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षाण, हस्तांतरण व परतावा , १धिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे (नियम) च्या तरतूदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे कंपनी कायदा २०१३ व त्यातील नियमानुसार मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता दावा केलेले नाही किंवा देण्यात आलेले नाही ते गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये जमा केले जातील. तथापि ठेवीदार कायदा १९९६ च्या तरतुदीअंतर्गत तारण किंवा कर्ज घेतलेले शेअर्स असतील किंवा लाभांश देण्यास आणि असे शेअर्स हस्तांतरणास न्यायालय, न्यायाधिकरण किंवा वैधानिक प्राधिकरणाचे विशिष्ट आदेश असल्यास कंपनीकडून आयईपीएफ निधीकडे असे शेअर्स हस्तांतर केले

नियमात नमुद्द विविध आवश्यकतानुसार ज्या संबंधित भागधारकांचे सर्वसाधारण (समभाग) शेअर्स योग्य कारवाईकरिता नियमा अंतर्गत आयर्डपीएफकडे हस्तांतर होण्यास पात्र आहेत यांना वैयक्तिक पत्रव्यवहा करण्यात आला आहे

कंपनीने अशा भागधारकांचे संपुर्ण तपशील जसे नाव, फोलिओ क्रमांक किंवा डीपीआयडी व क्लायंत आयडी आणि त्यांच्या भागांची मंख्या आयर्डपीएफच्या खात्यात हम्तांतरणाम देय आहेत ते वेबमार्डटक अपलोड केले आहे. संबंधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफकडे हस्तांतरणास देय रोख न केलेले लाभांश व शेअर्सचे तपशील <u>www.golkunda.com</u> वेबलिंकवर पडताळुन पहावे कृपया नोंद असावी की, आयईपीएफकडे जमा केलेले अशा शेअर्सवरील पुढील लाभ, लाभांश जमा केले -जातील. भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश व शेअर्स तसेच अगा शेअर्सवरील सर्व लाभ यावर नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयर्डपीएफ प्राधिकरणाकडन त्यावर पन्हा दावा सांगता येईल.

ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार नायईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भाग प्रमाणपत्राऐवर्ज दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्योंच्या नावे नोंद असलेले ज मळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रह केले जातील आणि यापढे ते व्यवहार योग्य नसतील. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल हे नियमानुसार . आयईपीएफ प्राधिकरणांकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भाग प्रमाणपत्र वितरणासंदर्भात योग्य सूचना म्हणून समजावे.

त्यांचे खाते असलेल्या भागधारकांना कॉर्पोरेट कारवाईमार्फत ठेवीदारास कळविले जाईल.

कृपया नोंद असावी की, वित्तीय वर्ष २०१४-१५ करिता लाभांश दावा करण्याची अंतिम तारीख -३१.१०.२०२२ आहे. सर्व संबंधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी कंपनी/कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना दिनांक ३१.१०.२०२२ पर्यंत सन २०१४-१५ करिता रोख न केलेले किंवा दावा . । केलेले लाभांशावर दाव्याकरिता विनंती पाठवावी आणि अंतिम तारखेपुर्वी दावा प्रक्रिया करणे शक्य

दावा न मिळाल्यास कंपनीकडून नियमात नमुद प्रक्रियेनुसार आवश्यकतांची पुर्तता करून आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतर केले जातील. कृपया नोंद असावी की, आयईपीएफकडे हस्तांतर केलेले दावा न केलेले लाभांश रक्कम व समभागांबाबत कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी **लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,**ँसी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६२७०, ई-ਸੇਲ:<u>iepf.shares@linkintime.com</u>.

दिनांक: २५.०८.२०२२

गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड ज्वेलरी लिमिटेडकरिता सही/- कोपल जैन कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



**मालाड (पश्चिम) शाखा,** अभिशेक कमर्शियल कॉम्प्लेक्स कोहौसोलि., एस.व्ही. रोड, मेट्रो शूजजवळ, मुंबई, महाराष्ट्र-४०००६४. **दूर.क्र.:**(०२२) २८८८ ३५३३ / २८८१ १६४६ ई-मेलः malad@bankofbaroda.com, वेबसाईटः www.bankofbaroda.com

कर्जदाराना सूचना

प्रति महोदय/महोदया.

आमचे पत्र क्र.बीओबी/एडीव्ही/१८५३६/२५६४ दि.२९.०१.२०११ संदर्भात विविध कर्ज सुविधा मान्य आणि मान्यतेच्या नियमानुसार घेण्यात आले होते वरील मान्यतेनुसार तुम्ही याकरिता असलेली प्रतिभूत तरतुद केल्यानंतर कर्ज सुविधा उपलब्ध करून उपयोगात आणली. अशा दायित्ववर प्रतिभूती हित आणि

कर्जदाराचे	कर्जदाराचा पत्ता	सुविधेचे	मर्यादा	५.८.२०२२ रोजी	प्रतिभूतीचे लघु वर्णनासह प्रतिभूती करारनामा
नाव		स्वरुप व	(लाख)	थकबाकी (५.०८.२०२२	
		प्रकार	व्याजाचा दर	पर्वंत व्याज समाविष्ट)	
लकी प्रसाद	फ्लॅट क्र.४०५, ४था मजला,				खालील मालमत्तेचे तत्सम तारण: फ्लॅट क्र.४०५,
पांजा	सुंदर पृथ्वी अपार्टमेंट, जेसल पार्क,		₹.२.८०		४था मजला, सुंदर पृथ्वी अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत,
	भाईंदर - पूर्व, जिल्हा - ठाणे -		लाख	रु.१,२५,७३२.१३	जे जेसल पार्क, भाईंदर - पूर्व, जि-ठाणे येथे स्थित,
	४०० ०६४.	बडोदा		(रुपये एक लाख पंचवीस	येथील जिमन व मैदानावरील सर्व भाग व खंड, जे गाव-
		गृह कर्ज	०५.०८.२०२२		खारीगाव, तालुका व जिल्हा - ठाणे, मिरा भाईंदर
		०४०२०६०	रोजी	आणि पैसे तेरा फक्त)	महानगरपालिकेच्या हद्दीत, नोंदणी जिल्हा आणि
		०००१५९२	9.24%	अधिक व्याज लागू	उपजिल्हा - ठाणे आणि मिरा भाईंदर जुना सर्वे क्र.१५६,
					नवीन सर्वे क्र.१५, हिस्सा क्र. (भाग)

हजार फक्त) देण्याबाबत पोहोचपावती दिली होती. वर नमुद थकबाकी यामध्ये पुढील उधार (अतिरिक्त सुविधेसह) आणि ०५.०८.२०२२ पर्यंत व्याज समाविष्ट आहे. अन्य शल्क खात्यात जमा रु.शून्य

तुम्हाला ज्ञात आहेच की, तुम्ही मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील कर्ज/थकबाकी वरील व्याज भरणा करण्यात कसूर केलेली आहे. तसेच तुम्ही मुदत कर्ज /मागणी कर्जाचे हफ्ते भरण्यात कसूर केलेली आहे ज्यामुळे एप्रिल, २०२१ व तद्नंतर परतफेडीकरिता देय झाले आहे.

तुमच्याद्वारे वरील भरणा करण्यात कसूर केले असल्याने तुमचे खाते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशनानुसार **२५.०७.२०२२** रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध् वर्गीकृत करण्यात आले आहे. आमच्या वारंवार विनंत्या व मागणी केल्यानंतरही तुम्ही वरील थकबाकी कर्ज रक्कम तसेच त्यावरील व्याज भरणा केलेली नाही

वरील **'परिच्छेद १'** मध्ये नमुद विविध प्रतिभ्तीद्वारे प्रतिभूत केलेले कर्ज सुविधेबाबत तुमचे दायित्व तुम्ही पुर्ण करू न शकले बाबत आणि तुमचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले बाबत आम्ही तम्हाला सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ चे उपकलम (२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात वरील **'परिच्छेद १'** मध्ये नमुद्रप्रमाण सरासरी रक्तम **र.१,२५,७३२.१३ (रुपये एक लाख पंचवीस हजार सातशे बत्तीस आणि पैसे तेरा फक्त)** अधिक बँकेकडे तुमचे संपुर्ण दायित्व जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते. आम्ही पुढे सूचना देत आहोत की, रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत सर्व व्याज वरील रकमेवर द्यावा लागेल

आमच्याकडे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सर्व किंवा काही अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार आम्हाला आहेत कृपया नोंद असावी की, रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रत्येक कर्ज सुविधेकरिता वरील **'परिच्छेद १'** मध्ये नमुद दराने व्याज आकारले जाईल.

आम्ही तुमचे लक्ष वेधीत आहोत की, कायद्याच्या उपकलम १३ नुसार तुम्हाला आमची लेखी अनुमती प्राप्त केल्याशिवाय वरील **'परिच्छे द १'** मध्ये नमुद प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनदिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे आम्ही पुढे कळवित आहोत की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नमुद वरील तरतुदीची अपुर्तता केल्यास ते कायद्याच्या कलम २९ अन्वये गुन्हा

आम्ही यापुढे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ नुसार तुमचे लक्ष वेधीत आहोत की, तुम्ही हमी दिलेली प्रतिभूत मालमत्ता बँकेला देय असलेली संपुर्ण थकबाकी रक्कम तसेच त्यावरील शुल्क, खर्च इत्यादी सूचना प्रकाशन तारखेपुर्वी बँकेकडे जमा न केल्यास जाहीर लिलाव/दरपत्रक निमंत्रण/निविदा/खासर्ग व्यवहाराने विक्री केली जाईल. कुपया नोंद असावी की, वरीलप्रमाणे सूचना प्रकाशन झाल्यानंतर प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचे तुमचे अधिकार संपुष्टात येतील

कृपया नोंद असावी की, सदर मागणी सूचना ही कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय आहे आणि आम्हाला येणारे रकमेसंदर्भात पुढील मागणी करण्याचे अधिकारात कोणत्याही मर्यादेशिवाय आमच्याकडे असलेले अन्य इतर कोणतेही अधिकार सोडून देण्याबद्दल नाही.

दिनांक: ०५.०८.२०२२ ठिकाण: मुंबई

मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा

मालाड (पश्चिम) शाखा, अभिशेक कमर्शियल कॉम्प्लेक्स कोहौसोलि., एस.व्ही. रोड, मेट्रो

ई-मेलः malad@bankofbaroda.com, वेबसाईटः www.bankofbaroda.com

शूजजवळ, मुंबई, महाराष्ट्र-४०००६४. दुर.क्र.:(०२२) २८८८ ३५३३ / २८८९ १६४६



कर्जदारांना सूचना (सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये)

संदर्भ: आमच्या मालाड पश्चिम शाखेसह कर्ज सुविधा धामचे पत्र क्र.बीओबी/एडीव्ही/१८५३६/२५६४ दि.२९.०१.२०११ संदर्भात विविध कर्ज सुविधा मान्य आणि मान्यतेच्या नियमानुसार घेण्यात आले होते. गरील मान्यतेनुसार तुम्ही याकरिता असलेली प्रतिभूत तरतुद केल्यानंतर कर्ज सुविधा उपलब्ध करून उपयोगात आणली. अशा दायित्ववर प्रतिभूती हित आणि विविध कर्ज/ऋण सुविधा खात्यातील विद्यमान थेकबाकी खालीलप्रमाणे:

कर्जदाराचे	कर्जदाराचा पत्ता	सुविधेचे	मर्यादा	५.८.२०२२ रोजी	प्रतिभूतीचे लघु वर्णनासह प्रतिभूती करारनामा
नाव		स्वरुप व	(लाख)	थकबाकी (५.०८.२०२२	
		प्रकार	व्याजाचा दर	पर्वंत व्याज समाविष्ट)	
श्री. कृष्णाबाब् विरेंद्र सिंग	फ्लॅट क्र.०२, तळमजला, बी विंग, दिप हेरिटेज कोहोसोलि,				खालील मालमत्तेचे तत्सम तारण: फ्लॅट क्र.०२, बी विंग, तळ मजला, दिप हेरिटेज नावाने इमारत,
	आचोळे, नालासोपारा पूर्व, वसई, जि. पालघर - ४०१२०९.		रू.१० लाख	₹.६.५९.७९६.१४	फ्लॅट क्षेत्रफळ सुमारे ४८.७९ चौ.मी. (५२५ चौ.फु. सुपर बिल्ट अप क्षेत्र) बिल्ट अप व त्याभोवतीचा जिमन
	1-1. 11(1-1)		,	(रुपये सहा लाख एकोणसाठ हजार सातशे	सर्वे क्र.१५९ (नवीन), ९१ (जुना), हिस्सा क्र.३, महसूल गाव-आचोळे, वसई-विरार
		गृह कर्ज	०५.०८.२०२२	शहाण्णव आणि पैसे चौदा	महानगरपालिकेच्या हद्दीत, नोंदणी उपजिल्हा-वसई,
		०४०२०६० ०००१६२८	रोजी ८.०५%	फक्त) अधिक व्याज लागू	नोंदणी जिल्हा - ठाणे, जिल्हा परिषद ठाणे, उपनिबंधक वसई यांचे कार्यक्षेत्र - १, २, ३ येथील श्री. कृष्णाबाबू वि. सिंग आणि श्रीमती निर्मला के. सिंग यांच्या नावे
					असलेली जागा.

दिनांक एन.ए. रोजीचे कर्ज पोहोचपावती पत्रात तुम्ही बँकेकडे तुमचे दायित्व दिनांक एन.ए. रोजी देय रक्कम एन.ए. देण्याबाबत पोहोचपावती दिली होती. व

नमुद थकबाकी यामध्ये पुढील उधार (अतिरिक्त सुविधेसह) आणि ०५.०८.२०२२ पर्यंत व्याज समाविष्ट आहे. अन्य शुल्क खात्यात जमा रु.शून्य. तुम्हाला ज्ञात आहेच की, तुम्ही मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील कर्ज/थकबाकी वरील व्याज भरणा करण्यात कसूर केलेली आहे. तसेच तुम्ही

मुदत कर्ज/मागणी कर्जाचे हफ्ते भरण्यात कस्र केलेली आहे ज्यामुळे एप्रिल, २०२१ व तदनंतर परतफेडीकरिता देय झाले आहे. तुमच्याद्वारे वरील भरणा करण्यात कसूर केले असल्याने तुमचे खाते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशनानुसार २५.०७.२०२२ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये

. वर्गीकृत करण्यात आले आहे. आमच्या वारंवार विनंत्या व मागणी केल्यानंतरही तुम्ही वरील थकबाकी कर्ज रक्कम तसेच त्यावरील व्याज भरणा केलेली नाही.

वरील **'परिच्छेद १'** मध्ये नमुद विविध प्रतिभूतीद्वारे प्रतिभूत केलेले कर्ज सुविधेबाबत तुमचे दायित्व तुम्ही पुर्ण करू न शकले बाबत आणि तुमचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले बाबत आम्ही तुम्हाला सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात वरील **'परिच्छेद १'** मध्ये नमुदप्रमाणे सरासरी रक्रम **रु.६,५९,७९६.१४ (रुपये सहा लाख एकोणसाठ हजार सातशे शहाण्णव आणि पैसे चौदा फक्त)** अधिक बँकेकडे तुमचे संपुर्ण दायित्व जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते. आम्ही पुढे सूचना देत आहोत की, रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत सर्व व्याज वरील रकमेवर द्यावा लागेल आमच्याकडे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सर्व किंवा काही अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार आम्हाला आहेत.

कृपया नोंद असावी की, रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रत्येक कर्ज सुविधेकरिता वरील **'परिच्छेद १'** मध्ये नमुद दराने व्याज आकारले जाईल. आम्ही तुमचे लक्ष वेधीत आहोत की, कायद्याच्या उपकलम १३ नुसार तुम्हाला आमची लेखी अनुमती प्राप्त केल्याशिवाय वरील **'परिच्छं द १'** मध्ये नमुद

प्रतिभृत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे. आम्ही पुढे कळवित आहोत की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नमुद वरील तरतुदीची अपुर्तता केल्यास ते कायद्याच्या कलम २९ अन्वये गुन्हा आम्ही यापुढे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ नुसार तुमचे लक्ष वेधीत आहोत की, तुम्ही हमी दिलेली प्रतिभूत मालमत्ता बँकेला देय असलेली संपुर्ण

थकबाकी रक्कम तसेच त्यावरील शुल्क, खर्च इत्यादी सूचना प्रकाशन तारखेपुर्वी बँकेकडे जमा न केल्यास जाहीर लिलाव/दरपत्रक निमंत्रण/निविदा/खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल. कृपया नोंद असावी की, वरीलप्रमाणे सूचना प्रकाशन झाल्यानंतर प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचे तुमचे अधिकार संपुष्टात

कृपया नोंद असावी की, सदर मागणी सूचना ही कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय आहे आणि आम्हाला येणारे रकमेसंदर्भात पुढील मागणी करण्याचे अधिकारात . कोणत्याही मर्यादेशिवाय आमच्याकडे असलेले अन्य इतर कोणतेही अधिकार सोडून देण्याबद्दल नाही.

दिनांक: ०५.०८.२०२२ ठिकाण: मुंबई

(मौसमी कर्माकर) मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा

डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनीकडून आयईपीएफ प्राधिकरणाच्या नावे हस्तांतरणासार्ठ जर कंपनीला अंतिम तारखेला कंपनीकडे भागधारकांकडून दावा न केलेले लाभांशाबाबत कोणताही वैध

Bank of Baroda FRENCH WESE DENK MANK

परिशिष्ट १

(सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये) संदर्भ: आमच्या मालाड पश्चिम शाखेसह कर्ज सुविधा

विविध कर्ज/ऋण सुविधा खात्यातील विद्यमान थकबाकी खालीलप्रमाणे

कर्जदाराचे	कर्जदाराचा पत्ता	सुविधेचे	मर्यादा	५.८.२०२२ रोजी	प्रतिभूतीचे लघु वर्णनासह प्रतिभूती करारनाम
नाव		स्वरुप व	(लाख)	थकबाकी (५.०८.२०२२	
		प्रकार	व्याजाचा दर	पर्वंत व्याज समाविष्ट)	
लकी प्रसाद	फ्लॅट क्र.४०५, ४था मजला,				खालील मालमत्तेचे तत्सम तारण: फ्लॅट क्र.४
पांजा	सुंदर पृथ्वी अपार्टमेंट, जेसल पार्क,		₹.२.८०		४था मजला, सुंदर पृथ्वी अपार्टमेंट म्हणून ज्ञात इम
	भाईंदर - पूर्व, जिल्हा - ठाणे -		लाख	रु.१,२५,७३२.१३	जे जेसल पार्क, भाईंदर - पूर्व, जि-ठाणे येथे सि
	४०० ०६४.	बडोदा		(रुपये एक लाख पंचवीस	येथील जिमन व मैदानावरील सर्व भाग व खंड, जे ग
		गृह कर्ज	०५.०८.२०२२		खारीगाव, तालुका व जिल्हा - ठाणे, मिरा भ
		०४०२०६०	रोजी	आणि पैसे तेरा फक्त)	महानगरपालिकेच्या हद्दीत, नोंदणी जिल्हा अ
		०००१५९२	9.24%	अधिक व्याज लागू	उपजिल्हा - ठाणे आणि मिरा भाईंदर जुना सर्वे क्र.१
					नवीन सर्वे क्र.१५, हिस्सा क्र. (भाग)